

ट्रम्पच्या १५% टॅरिफचा जागतिक व्यापारावर परिणाम; मूडीजचा अहवाल, चीनला फायदा तर भारतासाठी अनिश्चितता

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्यापार धोरणात मोठा बदल घडवून आणणाऱ्या घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत नवी अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court of the United States माजी अध्यक्ष Donald Trump यांच्या टॅरिफ धोरणाला बेकायदेशीर ठरवत मोठा निर्णय दिला.

या निकालामुळे एप्रिल २०२५ पासून जगातील विविध देशांवर IEPEA अंतर्गत लागू करण्यात आलेले ‘रिस्प्रोकल टॅरिफ’ रद्द झाले. या निर्णयानंतर ट्रम्प प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलत ट्रेड कायद्यातील कलम १२२ चा वापर करून आधी १० टक्के आणि त्यानंतर १५ टक्के ‘ग्लोबल टॅरिफ’ लागू करण्याचा निर्णय घेतला. या नव्या धोरणाचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत Moody's Analytics यांनी एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेला १५ टक्के फ्लॅट टॅरिफ काही आशिया-पॅसिफिक

स्ट्रायडर्स इम्पेक्सचा आयपीओ२६ फेब्रुवारीला खुला; ३६.२८ कोटी उभारण्याची योजना



मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) : खेळणी आणि मुलांच्या ग्राहक वर्गूच्या क्षेत्रात काम करणारी उदयोन्मुख कंपनी Striders Impex Limited आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला करणार आहे. या आयपीओद्वारे कंपनी सुमारे ३६.२८ कोटी निधी उभारण्याचा प्रयत्न करणार असून कंपनीचे शेअर्स NSE Emerge या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहेत. या सार्वजनिक निर्गमाचा एकूण आकार ५०,४०,००० इक्विटी शेअर्स इतका आहे. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य १० ठेवण्यात आले असून प्राइस बँड प्रति शेअर ७१ ते ७२ असा निश्चित करण्यात आला आहे.

कंपनीने गुंतवणूकदारांसाठी विविध श्रेणींमध्ये शेअर्स राखीव ठेवले आहेत. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी जास्तीत जास्त २३,९०,४०० इक्विटी शेअर्स, नॅन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी किमान ७,२०,००० इक्विटी शेअर्स, तर वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी किमान १६,७६,८०० इक्विटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मार्केट मेकरसाठी जास्तीत जास्त २,५२,८०० इक्विटी शेअर्सचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमधून उभारला जाणारा निव्वळ निधी कंपनी अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी वापरणार आहे. त्यामध्ये United Arab Emirates मध्ये



अर्थव्यवस्थांसाठी दिलासादायक ठरू शकतो. विशेषतः आधीच जास्त करांचा सामना करणाऱ्या देशांना याचा फायदा होऊ शकतो. यात China तसेच आग्नेय आशियातील अनेक देशांचा समावेश आहे. मात्र या बदलांमुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणात मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा परिणाम काही देशांसेबतच्या व्यापार करारांवर होण्याची शक्यता आहे.

विशेषतः India आणि Indonesia यांच्यासेबतच्या व्यापार करारांमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

आहे. आता धोरणकर्ते अमेरिकेच्या बदलत्या

शुल्क व्यवस्थेचा अभ्यास करून नव्याने

समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे

संकेत मिळत आहेत.

अमेरिकेसेबतच्या व्यापार वाटाघाटी अधिक

गुंतागुंतीच्या होऊ शकतात आणि आधी

ठरलेले काही मुद्दे पुन्हा विचाराधीन येऊ

शकतात.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार

करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम

करण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे नियोजन

अमेरिकेला जाणव्या भारतीय वाटाघाटी

पथकाचा दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला

एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय पुढे ढकलला

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या Tata Group ची होल्डिंग कंपनी Tata Sons सध्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे. कंपनीचे चेअरमन Natarajan Chandrasekaran यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराबाबतचा निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात आला आहे.

बोर्डाच्या बैठकीदरम्यान काही नवीन प्रकल्पामधील

वाढत्या तोट्याच्या मुद्द्यावर

वरिष्ठ नेतृत्वामध्ये मतभेद निर्माण

झाल्यामुळे हा निर्णय पुढे

ढकलण्यात आल्याची माहिती

सूत्रांकडून मिळत आहे.

चंद्रशेखरन यांचा सध्याचा

कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये

संपणार आहे. टाटा सन्सच्या बोर्ड

बैठकीत चंद्रशेखरन यांच्या

तिसऱ्या कार्यकाळावर चर्चा

होण्याची अपेक्षा होती. मात्र, खुद्द

चंद्रशेखरन यांनीच ही चर्चा सध्या

थांबवण्याची विनंती केल्याचे

सांगितले जाते. दरम्यान Noel

Tata, जे Tata Trusts चे चेअरमन प्रकल्पामध्ये वाढत चाललेल्या तोट्याचा

आहेत, त्यांनी समूहाच्या काही नव्या मुद्दा उपस्थित केला.

बँक ऑफ बडोदा, अंग्रेजी (एचएम) ग्राहक : १/मी, अलका चॅम्बर्स, एसबी रोड, अंग्रेजी परिसर मुंबई, महाराष्ट्र, पिन-४०००४८. कोन : ०२२-२४७६१४७, मोबाईल क्रमांक ८६४७७४९१७ ई-मेल : vjandhi@bankofbaroda.co.in
ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)
ज्याअर्थी सिक्कुरीटी इंटेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ३ सह वाचलेल्या कलम १३ (२) अंतर्गत दिलेल्या अधिकाऱ्याचा वापर करून, २००२ च्या सिक्कुरीटीजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्मेसॅट ऑफ सिक्कुरीटी इंटेस्ट अँवट अंतर्गत बँक ऑफ बडोदा, अंग्रेजी वेस्ट गाखेचे अधिकृत अधिकारी म्हणून अधोत्पादकी करणारे यांनी ०२.१२.२०२५ रोजी कर्जदार/सह-कर्जदार मे. कालिटी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल सोल्युशन्स यांना मालक की. राऊ किस्तुचंद परमार (व्यवसाय कर्जसाठी), श्री. राऊ किस्तुचंद परमार (कर्जदार – गृहकर्ज आणि तारण कर्ज) आणि श्रीमती रेखा राऊ परमार (सह-कर्जदार गृहकर्ज आणि तारण कर्ज) यांच्यामार्फत कर्जदार/सह-कर्जदार मे. कालिटी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल सोल्युशन्स यांना नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु.१,११,२५,२३२,६५/- (एक कोटी अठरा लाख चौवीस हजार दोनशे बत्तीस व पासष्ट धेसे फक्त) ०२.१२.२०२५ अनुसार व त्यावरील व्याज ३०.१०.२०२५ पर्यंत समाविष्टचे व्याज अधिक जमा झालेले व्याज आणि मासिक वित्तीयीसह इतर शुल्क आणि बँकेने केलेले सर्व अनुषंगिक खर्च, खर्च, शुल्क आणि सद्द सुचनेच्या तारखेपरान्त ६० दिवसांच्या कालावधीत परतफेड होईपर्यंत बँकेने केलेले खर्च यांचा समावेश आहे.
कर्जदार/गृहाणखदार/जामीनदार ांना रक्कम परत करण्यात अशक्यही झाल्यामुळे, कर्जदाराला आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, अधोत्पादकरीकल्पने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरक्षा हितसंबंध (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम